ATLANTAA LIMITED



(Formerly Known as Atlanta Limited)
An ISO 9001:2015 Company

501, Supreme Chambers, Off Veera Desai Road,

Andheri (West), Mumbai - 400 053. Phone : +91-22-69891144 (10 Lines)

E-mail: mail@atlantaalimited.com Website: www.atlantaalimited.com

CIN : L64200MH1984PLC031852

March 26, 2025.

To.

Corporate Service Department

The Bombay Stock Exchange

limited

P. J. Towers, 1st Floor,

Dalal Street,

Mumbai 400 001

Scrip Code: 532759

To,

Corporate Service Department

National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza,

Bandra-Kurla Complex,

Bandra (E)

Mumbai - 400 051.

Trading Symbol: ATLANTAA

Sub: Advertisement pertaining to Transfer of unclaimed dividend amount to IEPF.

Dear Sir/Madam,

This is to inform that the Company has published advertisement pertaining to transfer of unclaimed dividend amount to IEPF account. Please find enclosed copies of newspaper results published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 26th March 2025. You are requested to take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

FOR ATLANTAA LIMITED

MR. PRATHMESH GAONKAR

COMPANY SECRETARY & COMPLIANCE OFFICER

Encl.: As above





बैक ऑफ़ बड़ोदा ALIBAG BRANCH: 301, Krishna Mahal, Near Mahesh Talkies, Opp. Big Splash Hotel, Bank of Baroda Chendhare, Alibag-402201, Maharashtra, India Phone (02141-226677) Fax (02141) 227788

E mail alibag@bankofbaroda.com POSSESSION NOTICE (For Immovable property only) [Rule 8 (1)]

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Bank of Baroda under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.12.2024 calling upon the borrower Mr.Ajiz Abdul Kadeer Mukadam to repay the amount mentioned in the notice being Rs. 830983.92 (rupees Eight Lakhs Thirty Thousand Nine Hundred Eighty Three And Ninety Two Paise Only) as on 09.12.2024 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 on this 20th day of March 2025

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Baroda for an amount of Rs. 830983.92/- (rupees Eight Lakhs Thirty Thousand Nine Hundred Eighty Three And Ninety Two Paise Only) as on 09.12.2024 and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

Description of the Immovable Property

All that part and parcel of the property consisting of residential property House situated at Flat no D-9, 2nd floor building no 4 Prabhashankar CHS 1td PNF nagar Surveyno 110-AhissaNo 2A1/1+2A/2+2A1/3plotno 5&6 chendare Alibag raigad Pincode 402201 Maharastra, Admeasuring Built up area 569 Sq. Ft. Boundaries East: Alibag Revas Road, West: land of open Space, South: 1.5M W Daran and plot No 4, North: plot No 7

Date : 20.03.2025 Place : Alibaug

Whereas.

Authorized officer Bank Of Baroda

POSSESSION NOTICE

(for immovable property)

thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

The undersigned being the Authorized Officer of SAMMAAN CAPITAL LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) under the Securitisation and Reconstruction of Financia Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of power conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interes (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28.10.2021 calling upo the Borrower(s) KOSHI JOSE ABRAHAM AND LICY JOSE ABRAHAM to repair the amount mentioned in the Notice being Rs. 39,43,162.92 (Rupees Thirty Nine Lakhs Forty Three Thousand One Hundred Sixty Two and Paise Ninety Two Only) against Loan Account No. HHLVRA00298560 as on 21.10.2021 and interes

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 20.03.2025.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of SAMMAAN CAPITAL LIMITED (formerly known as INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED) for an amount of Rs. 39,43,162.92 (Rupeer Thirty Nine Lakhs Forty Three Thousand One Hundred Sixty Two and Paise Ninety Two Only) as on 21.10.2021 and interest thereon

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO 702, 7TH FLOOR, D WING, VINAY UNIQUE GARDENS, BLDG NO 11 HDIL LAYOUT, SEC NO 2, BLDG. NO 11 & 12, CHIKHAL DONGARE ROAD VILLAGE DONGARE, VIRAR WEST, THANE, MAHARASHTRA-401303

Authorised Office Date : 20.03.2025 Place: THANE SAMMAAN CAPITAL LIMITED (FORMERLY KNOWN AS INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED)

OFFICE OF THE EXECUTIVE ENGINEER PLANNING AND INVESTIGATION DIVISION ROAD CONSTRUCTION DEPARTMENT (RCD), RANCHI Nirupan Bhawan, 3rdFloor, Room No. 401, 56-Set, Doranda Ranchi-834002

e-Procurement (Short Tender Notice) Letter of Invitation (LOI) No.-22/2024-25 (1st Call)

2-Tender Ref No:-RCD/PID/R Name Of Work		RANCHI/22/2024-25 Date:-24.03.202: Consultancy Services for Preparation of Detailed Project Report (DPR) for Reconstruction/Strengthening of Bridge at Danro River, Village - Medhana (Belchampa) in 10th Km of Tildag Atola road including Approach Road, Land Acquisition Plan with ownership details, Resettlement and Rehabilitation Proposal, Forest Diversion Proposal and Utility Shifting Proposal etc under Garhwa Distict in the State of Jharkhand. Only Empanelled consultant witl RCD under category II vide letter No. 3063(S) WE Dated 22.08.2022are allowed to bid.		
2	Period of Completion of Work	60 Days		
3	Cost of Tender documents & Earnest Money Deposit	Cost of tender documents is Rs. 5000/(Non-Refundable) EMD:- The quotationers have to deposit a fixed amount of Rs 20000.00 (Twenty thousand only) as Earnest Money. As per the Departmental Letter no4652(S) dated 06.10.2023, cost of tender document and Earnest Money Deposit will be received in online mode only through e-procurement portal (http://jharkhandtenders.gov.in) by internet banking/NEFT/RTGS facility as per		

Standard Operating Procedure (SOP) issued by Information Technology & e-Go Department, Government of Jharkhand vide letter no- 120 dated 03.10.2023. Mode of Bid Submission ng (https://jharkhandtenders.gov.in/) 27.03.2025,10:30 AM Date/Time of Publication of Tender on Website Online LastDate/Time of Bid 09.04.2025, 17:00 PM Submission Date and Time of Bid 11.04.2025, 17:30 PM

Designation and Contact no. Executive Engineer, Planning and Investigation of Tender inviting Officer Division, RCD, Ranchi, Mob No.-9471650883 Note:- Only e-Tender shall be accepted. Further details can be seen on e nent portal (https://jharkhandtenders.gov.in/).

Executive Engineer,

120 days

Planning & Investigation Division PR 349171 Road (24-25)_D Road Construction Department, Ranchi

PRO/2926/ADV/2024-25

opening Bid validity

BRIHANMUMBAI MUNICIPAL CORPORATION

e-PROCUREMENT TENDER NOTICE KEM/182/DLS / dt. 20.03.2025

tender copy can be downloaded from mahatender portal. However, the bid will be invited through Mahatender

Sr. No.	Description	Tender fee RS.	EMD RS.	Start Date and Time of online Bid Downloading	End Date and Time of online Bid Submission
1	Cotton wool plain absorbant	3300+	40,000/-	27.03.2025	02.04.2025
	A) cotton wool plain absorbant - 500GM As per SCH FII Qty :- 12000 pkts e-Tender ID - 2025 MCGM 1163645	(18% GST)	(a)	17:00 HRS.	17:00 HRS.

The bidders should note that Earnest Money Deposit (EMD) & Tender fee shall be paid online through payment gateway on or before due date and time prescribed. The vendors having standing deposit shall also have to pay full EMD amount online. In case of revision of the above mentioned srutiny fee, bidders shall pay

tender notice. However the bid will be invited through Mahatender portal (https://mahatenders.gov.in) only. Tenders shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the

CORRIGENDUM

HDFC BANK

HDFC BANK LIMITED Branch: HDFC Spenta - RPM Dept, 2nd Floor, Next to HDFC Bank House, Marthuradas Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel West, Mumbai - 400 013. Tel: 022-66113020 Regd. Office: HDFC Bank Ltd. HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel [West] Mumbai 400013, CIN L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

PUBLICATION OF AUCTION NOTICE

This is with the reference to the Publication of Auction Notice published in the newspaper namely "FREE PRESS JOURNAL" (English) and "NAVSHAKTI" (Marathi) – Mumbai Edition on 24-Mar-25.

With reference to the above-mentioned publication the case mentioned at Serial Number 7 of DR LAKHODE PALLAVI GAURAV the borrower being the changes are as under.

The name of the borrower/s at serial number 7 should be read as DR LAKHODE PALLAVI GAURAV [Borrower] & DR LAKHODE GAURAV MAHADEV [Co-Borrower].

for HDFC Bank Limited Date: 26-Mar-2025 **Authorised Officer** Place: Mumbai

ATLANTAA LIMITED

TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND

PROTECTION FUND ("IEPF") Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 including any statutory modifications or amendments for the time being in force ("the Rules") the Final Dividend for the Financial Year 2016-2017 which remained unclaimed for a period of seven years will be credited to the IEPF The corresponding shares on which dividend was unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the Rules.

In compliance with the Rules, the Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF as per the aforesaid rules.

In this connection, please note the following:

 a) In case you hold shares in physical form: Duplicate share certificate(s) will be issued and transferred to IEPF. The Original share certificate(s) registered in your name(s) and held by you, will stand automatically cancelled

b) In case you hold shares in electronic form: Your demat account will be debited for the share(s) liable to transfer to the IEPF

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules. It may be noted that the concerned shareholders can claim the shares and dividend from IEPF authority by making an application in the prescribed Form IEPF-5 online and sending physical copy of the requisite documents enumerate in the Form IEPF-5, to the Nodal Officer of the Company. The concerned shareholders are further requested to note that all future benefits arising on such shares would also

In case the shareholders have any queries on the subject matter or for further information, they may contact the Company's Registrar and Transfer Agents, viz. KFin Technologies Limited

Unit: Atlantaa Limited Selenium Tower B. Plot no. 31-32, Gachibowli Financial District, Nanakramguda, Hyderabad- 500 032 Toll Free 1800-3094-001 Email:einward.ris@kfintech.com

For Atlantaa Limited Sd/

Place: Mumbai Date : 26.03.2025

Sd

Chairman

Rajhoo Bbarot





OFFICE OF THE RECOVERY OFFICER - I/II **DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)**

1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai-400703

RP NO. 160 OF 2024

WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE PROPERTY UNDER RULE 48 OF THE SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT. 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS & BANKRUPTCY ACT, 1993.

> BANK OF INDIA V/S MRS. KAVITA VISHWAS THORAT & ORS.

To CD-1. MRS. KAVITA VISHWAS THORAT

RESIDING AT :- POST SCARLET SEDGE APARTMENT, FLAT NO. 1 OPP. KAWADE FARM, KORDE NAGAR, GANGAPUR ROAD NASHIK, MAHARASHTRA-422005

CD-2. MR. VISHWAS VASANT THORAT

RESIDING AT :- POST SAI KRUPA ROW HOUSE NO. 04, SATPUR AMBIND LINK ROAD, DATTA MANDIR STOP, SATPUR, NASHIK,

Whereas You the C D have failed to pay the sum of Rs. 29,20,564.00 (Rupees Twenty Nine Lakh Twenty Thousand Five Hundred Sixty Four Only) with interest and costs in respect of Recovery Certificate No. 160 of 2024 drawn up by the Presiding Officer on O.A No. 656 of 2017 DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3).

You are hereby prohibited and restrained, until further order, from transferring, alienating, creating third party interest, parting with possession, charging or dealing with the under mentioned properties in any manner and that all persons be and that they are prohibited from taking any benefit under such transfer, alienation, possession or

DESCRIPTION OF PROPERTY FLAT NO. 1, ADMEASURING 115.89 SQ.MTRS. 1st FLOOR, SCARLET SEJ APARTMENT, S.NO. 74/1/2, PLOT NO. 2, MAUJE

GANGAPUR SHIVAR, NASHIK, DIST-NASHIK Given under my hand and the seal of the Tribunal, on this date

11.03.2025. (DEEPA SUBRAMANIAN)



RECOVERY OFFICER-I DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)



K.E.M. HOSPITAL PAREL, MUM-12

The Commissioner of Brihanmumbai Municipal Corporation invites the following online Tender. The

Sr. No.		Tender fee RS.	EMD RS.	Start Date and Time of online Bid Downloading	End Date and Time of online Bid Submission
1	Cotton wool plain absorbant A) cotton wool plain absorbant - 500GM As per SCH FII Qty :- 12000 pkts e-Tender ID - 2025_MCGM_1163645	3300+ (18% GST)	40,000/-	27.03.2025 17:00 HRS.	02.04.2025 17:00 HRS.

The tender document is available on Mahatender portal (https://mahatenders.gov.in) along with this Mahatenders portal only. No corrigendum will be published in the local newspapers. Sd/-

K.E.M. Hospital

Notice is hereby given that I am investigating title of the following Property owned by ASTER BUSINESS RESEARCH PRIVATE LIMITED more particular described in the Schedule hereunder

Any person having any claim against the said Property by way of sale exchange, mortgage, gift, trust, charges, maintenance, inheritance, possession lease, lien or otherwise is hereby requested to make the same known in writin along with documentary evidence to the undersigned within 14 days from this notice failing which the claim of such person/s will be deemed to have been vaived/ abandoned or given up and the same shall not be entertained

SCHEDULE OF THE SAID PROPERTY

(i) Office Premises number 407 admeasuring 557 sq. ft built up area of thereabouts on the 4th floor of the building named and known as 'Dalama Tower' constructed on land bearing Cadastral Survey Number 1955 of Fort Division situated at Plot Number 211, Nariman Point, Mumbai- 400021 (ii) Shares of Rs.50/- each bearing distinctive numbers from 16 to 20 (both inclusive) under Share Certificate Number 4 of 'Dalamal Tower Premise Cooperative Society Limited'. Advocate Harshit Shah

26th March' 2025

604 West View Heights, 220 Bhalchandra Road, Matunga (E), Mumbai 400019 Email – hdshah22@gmail.com

Repco Home Finance Limited

WAGHOLI BRANCH: No.2, 1st Floor, Parijat Heights, Near Reliance Smart, Pune Nagar Road, Wagholi, Pune-412207

E - AUCTION SALE NOTICE

Sale of Immovable Properties Mortgaged to Repco Home Finance Ltd. Under Securitisatio
and Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act 2002
Thereas the Borrower: Mr.Ujjavala Dalvi, Wio.Mr.Kumar Dalvi, Co-Borrower: Mr.Kumar Digamb Dalvi, S/o.Mr.Digambar, Guarantor I: Mr.Suresh Magdam, S/o.Mr.Ramchandra Magdam, Guarantor II: Mr.Ramesh, S/o.Mr.Lakhamichand, have borrowed money from Repco Home Finance Limited Wagholi Branch against the mortgage of the immovable property more tally described in the schedule hereunder. Since, the Borrowers failed to repay the loan amount, the Company has issued Demand otice under Section 13(2) of the Sarfaesi Act, 2002 on 28.02.2024 calling upon them to repay the mount mentioned in the notice vide Lcan Account No. 2261870471509 (Old A/c. No.1471870001509 ping ₹14,99,623/- with further interest from 13.02.2024 together with costs and expenses within 60 days

reas the Borrower, Co-Borrower & Guarantor, having failed to pay the amount due to the Company a illed for in the said demand notice, the Company has taken possession of the secured asset more full cribed in the schedule hereunder by issuing Possession Notice under Section 13(4) of the Act of

nereas the Borrower, Co-Borrower & Guarantor, having failed to pay the dues in full, the secreditor, Repco Home Finance Limited has decided to sell the under mentioned secured asset in "As is where is condition" and "As is what is condition" under Section 13(4) of the Act read with Rules 8 & 9 of the Security interest (Enforcement) Rules 2002 for realization of the debts dues to the Company. The ues of the Borrower vide Loan Account No. 2261870471509 (Old A/c. No.1471870001509) bei

Date / Time of E - Auction: 26.04.2025, Between 11.00 a.m. and 12.00 Noon (with unlimited auto extension of 5 minutes) Last Date & time for submitting E-Tenders: 25.04.2025, 04.00 p.m

DESCRIPTION OF THE PROPERTIES: All that piece and parcel of property bearing Flat No.30 admeasuring 592 sq.ft., ie, 55.01 sq.mtrs. saleable area in the building known a d on the land comprised in Survey No.51, Hissa No.7, Total area admeasuring 13 are and Survey No.51, Hissa No.6, total area admeasuring 2 ares and out of that area admeasuring 01 are situaled at **Village Dehu, Taluka Haveli, District Pune** and within the limits of Pune Zilla Parishad and the said land is bounded as under; Boundaries for Survey No.51, Hissa No.7 admeasuring 13 ares; East by Road and Satish Vishnu Kalokhe propery, South by: Kallau Kithal Paneare property, West by; Go p a livishnu Kalokhe property. Boundaries for Survey No.51, Hissa No.6 admeasuring 1 are out 2 ares; Eastby: Road and Satsh Vishnu Kalokhe property, Southby: property comprised in Survey No.51/7, West by: Gopal Vishnu Kalokhe property, North by: Satish Vishnu

RESERVE PRICE) ₹ 24,95,000/- Reserve Price) ₹ 2,49,500/- Minimum Bid Increment Amount) ₹ 25,000/-

For E-Auction procedure, please contact M/s. C1 India Pvt. Ltd., Mr. Prabakaran - 74182 81709. For inspection of the property the intending bidders may contact the Branch Head, Repco Home Final Limited, Wagholi Branch, on all working days between 10 a.m & 5 p.m. Contact Nos. 412207 & 9765111173. Authorised Officer, Repco Home Finance Limited Date: 22.03.2025

FORM A PUBLIC ANNOUNCEMENT

(Under Regulation 14 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Voluntary Liquidation Process) Regulations, 2017)

FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF ACTION TOUR GUIDE LIMITED

1	NAME OF CORPORATE PERSON	Action Tour Guide Limited
2	DATE OF INCORPORATION OF CORPORATE PERSON	31/03/1995
3	AUTHORITY UNDER WHICH CORPORATE PERSON IS INCORPORATED/ REGISTERED	Registrar of Companies Mumbai
4	CORPORATE IDENTITY NUMBER OF CORPORATE PERSON	CIN No. U63000MH1995PLC087080
5	ADDRESS OF THE REGISTERED OFFICE AND PRINCIPAL OFFICE OF CORPORATE PERSON	Registered Address: Plot No. 369, Marol Maroshi Road, Marol, Andheri(East), Mumbai, Maharashtra, India, 400059
6	LIQUIDATION COMMENCEMENT DATE OF CORPORATE PERSON	25th March, 2025
7	NAME, ADDRESS, EMAIL ADDRESS, TELEPHONE NUMBER AND THE REGISTRATION NUMBER OF THE LIQUIDATOR	Name: Mrs. Varsha Shyamprasad Limaye Email id: varsha.limaye@gmail.com Address: 303, Parag Wahini CHS Ltd, 126, Dahanukar Colony, Lane No. 4, Kothrud, PUNE 411 038 Mobile: 9422317111 Registration No: IBB//IPA-003/IP-N00058/2017-18/10498
8	LAST DATE FOR SUBMISSION	Within 30 days from the date of this

Notice is hereby given that the **ACTION TOUR GUIDE LIMITED** has commenced voluntary liquidation on 25th March, 2025. The stakeholders of ACTION TOUR GUIDE LIMITED are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 23rd April, 2025 to the liquidator at the address mentioned against item 7.

Public announcement

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Name and Signature of Liquidator: Mrs. Varsha Shyamprasad Limaye Place: Pune Date: 26/03/2025

STANDARD INDUSTRIES LTD. Regd. Office: Flat No. 1, Ground Floor, Harsh Apartment, Plot No. 211,

Sector-28, Vashi, Navi Mumbai-400 703. CIN: L17110MH1892PLC000089 WEBSITE: www.standardindustries.co E-mail: standardgrievances@rediffmail.com Tel: +91 22 27660004

TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND AND EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) NOTICE is hereby given to the members pursuant to Section 124(6 of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Educatio

and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund Rules, 2016 ("the Rules"). In terms of Section 124(6) of the Companies Act. 2013 read with Rules all dividends remaining unpaid or unclaimed for a period of seven years from the date of transfer to the Unpaid Dividend Account are required to be transferred by the Company to the Investor Education and Protection

Fund ("IEPF") established by the Central Government.

Shareholders are requested to note that the interim dividend declared during the Financial Year 2017-18 which remained unpaid or unclaimed for a period of seven years will be due to be credited to the IEPF on 3rd July, 2025. The corresponding shares on which dividend remains unpaid or unclaimed for seven consecutive years will also get due to be transferred as per the procedure set out in the Rules. In compliance with the Rules, the Company has individually communicated to the shareholders and the details of Shares liable for transfer to IEPF is being made available at our Company's website www.standardindustries.co Concerned shareholders of the Company are hereby requested to claim the interim dividend declared during the Financial Year 2017-18 on or before 26th June, 2025, failing which the Company, with a view of

adhering with the requirements of the Rules, shall transfer the respective

unclaimed dividend(s) amount and corresponding shares to IEPF

Please note that no claim shall lie against the Company in respe of Unclaimed Dividend amount and Shares so transferred to IEPF Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any from the IEPF by following the procedure prescribed in the Rules.

For further clarification or assistance, you may write to : KFIN Technologies Limited, Unit: Standard Industries Limited Selenium Tower B, Plot No. 31 & 32, Gachibowli Financial District

Nanakramguda, Hyderbad - 500 032 Toll Free No. 1800-309-4001 Email: einward.ris@kfintech.com Website: www.kfintech.com

Date: 26th March 2025

Dean

without any further notice

STANDOSE MAFATLAL

For Standard Industries Ltd

Tanaz B. Panthaki

PSBI भारतीय स्टेट बेंक Retail Asset Centralised Processing Cent RACPC - Thane, Dosti Pinnacle, Gala No. 3. Plot E Road No. 22, Viagle Industrial Estate, Circle No. 2 Road No. 40, Viagle Industrial Estate, Circle No. 2 Road No. 40, 400 604, Email : rassec: thane@shi.or.

VEHICLE SALE NOTICE Notice To The Borrower Before Effecting The Sale Of Repossessibilis has reference to our earlier notices with respect to your belowmer coount. On your failure to repay the dues, the Bank had repossessed urchased under the loan amount.

Date of Name Of Borrower Account No Mr. Yogesh Narsingh Kamble, Old Khadi 06.03.202 41052520922

hasnagar-5, Pin Code-421005

Unasnagar-s, Pin Code-421005.

As you have failed to repay the dues in spite of repeated reminders/notices and repossession of the vehicle by the bank, it has been decided to sell the vehicle to recover the dues under the loan account. The bank shall sell the vehicle through public auction or private treaty or any other mode of sale for a price acceptable to the bank immediately on expiry of 7 days of expiry of this notice. You are given a final opportunity to repay the entire loan amount along with intrest and other charges within 7 days failing which the vehicle shall be sold by the bank towards the amount due under the loan. In case the proceeds of the sale of the vehicle is insufficient to satisfy the entire dues of the loan amount. Bank shall initiate necessary legal action for recovery of the remaining dues for which you will be absolutely liable until full discharge.

CHIEF MANAGER/ AUTHORISED OFFICER

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client i.e. SMT. VINAYA S. JAHAGIRDAR is the absolute owner in respect of the Residential Premise: bearing Flat No. A/36, located on the 3" Floor of Bilwakunj Co-operative Housin; Society Limited (Registration No. BOM / HSG / 4402 / Year 1975 Dated 24/01/1975) (hereinafter referred to as "the said Society"), situated Near E.S.I.S. Hospital, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai – 400 082 (hereinafter referred to as "the said Premises") together with Five fully paid up shares of Rs. 50/- each of the said Society bearing Distinctive Nos. 196 to 200 (both inclusive) incorporated in the Share Certificate No. 40 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Share Certificate No. 40") and additional Ninety-Eight fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 8469 to 8566 (both nclusive) incorporated in the Share Certificate No. 1039 (hereinafter for the sake of brevity referred to as "the said Share Certificate No. 1039") (hereinafter for the sake of brevity "the said Share Certificate No. 40" & "the said Share Certificate No. 1039" are collectively referred to as "the said Shares"). All the Original Agreements / Papers / Deeds / Documents in respect of the said Premises are lost / misplaced and even after diligent search the same are not traceable. My client is also not having the photocopies of all and / or any of the Agreements / Papers / Deeds / Documents in respect of the said Premises in her ecords. If any person/s / Bank / Financial Institution is having custody of all and for any of the Original Papers / Agreements / Deeds / Documents in respect of the said Premises or any right, title, interest, claim/s or demand upon against o in respect of the said Premises or any part thereof, including but not limited ither by way of sale, exchange, let, lease, sub-lease, leave and license, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, mortgage, inheritance oredecessor-in-title, bequest, succession, gift, lien, charge, maintenance, trust, lossession of original title deeds or encumbrance/s howsoever, family arrangement / settlement, decree or order of any Court of Law or any other authority, contracts, agreements, development right/s or otherwise of whatsoever nature are hereby required to make the same known to me in writing with documentary evidence at my address mentioned below within 14 Fourteen) days from the date of publication hereof, failing which it shall be onsidered that there exists no such claims or demands in respect of the said Premises, and then the claims or demands, if any, of such person/s shall be treated as waived and abandoned to all intents and purposes and the title of the aid Premises shall be presumed as clear, marketable and free fron

Mumbai, Dated this 26th day of March, 2025.

VIKAS THAKKAR

Advocate High Court 401/402, Sainath House, B.P.S. Cross Road No. 1 Near Sharon School, Mulund (West), Mumbai - 400 080

POSSESSION NOTICE

Whereas, the authorized officer of **Jana Small Finance Bank Limited** under the Securitization And Reconstruction of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued **demand notices** to the borrower(s)/ Co-borrowers(s) calling upon the borrowers to repay the amount mentioned against the respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices within **60 days** from the date of receipt of the said notices, along with future interest as applicable incidental expenses, costs, charges etc. incurred till the date of payment and/or realisation.

Sr. No.	Loan No.	Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgagor	13(2) Notice Date/ Outstanding Due (in Rs.) as on	Date/ Time & Type of Possession
1	33409430000291	1) Mr. Ganesh Vaman Patil (Borrower), 2) Mrs. Reshma Ganesh Patil (Co-Borower), 3) Mr. Chandrakant Vaman Patil (Co-Borower)	08-01-2025 Rs.4,54,512.42 (Rupees Four Lacs Fifty Four Thousand Five Hundred and Twelve and Forty Two Paise Only) as on 07/01/2025	Time: 12:21 PM Symbolic

Description of the Property: All the piece and parcel of the Immovable Property bearing House No.50, on the Ground Floor, Vasai Virar City Municipal Corporation Property No.CH02/15, Admesuring 180 Square feet i.e., 16.72 Square Meters (Build up Area), Kopari Gaon, Near Salyanarayan Mandir, Lying being and situated at Village Kopari, Virar (East), Taluka Vasai, Dist. Palghar-401305.

Whereas the Borrower's/ Co-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors, mentioned herein above have failed to repay the amounts due, notice is hereby given to the Borrower's mentioned herein above in particular and to the Public in general that the authorised officer of Jana Small Finance Bank Limited has taken possession of the properties secured assets described herein above in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said act read with Rule 8 of the said rules on the dates mentioned above. The Borrower's/ Cc-Borrower's/ Guarantor's/ Mortgagors mentioned herein above in particular and the Public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid properties/ Secured Assets and any dealings with the said properties Secured assets will be subject to the charge of Jana Small Finance Bank Limited.

For Jana Small Finance Bank Limited JANA SMALL FINANCE BANK (A Scheduled Commercial Bank) Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. <u>Branch Office:</u> Shop No.4 & 5, Ground Floor, Indiabulls Mint Gladys Alvares Road, Hiranandani Meadows, Pokhran Road, Thane West-400610.



ASSETS CARE & RECONSTRUCTION ENTERPRISE LTD. (ACRE) CIN: U65993DL2002PLC115769

Sd/- Authorised Officer-

Regd. Office: 14" Floor, EROS Corporate Tower, Nehru Place, New Delhi-110019 E-mail: acre.arc@acreindia.in, Website: www.acreindia.in Corporate Office: Unit No. 502, C Wing, ONE BKC, Plot No. C - 66, G - Block, Bandra Kurla Complex, Mumbai - 400051. Tel: 022 68643101

POSSESSION NOTICE

Whereas.

The Authorized Officer of INDIABULLS ASSET RECONSTRUCTION COMPANY LIMITED ("INDIABULLS ARC") under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 28,02,2022 calling upon the Borrowers CHANDRESH G SANGHAVI ALIAS CHANDRESH GULABCHAND SANGHAVI, DIPTI CHANDRESH SANGHAVI ALIAS DIPTI C SANGHAVI AND KRUPESH GULABCHAND SANGHAVI to repay the amount mentioned in the Notice being Rs. 46,48,649 (Rupees Forty Six Lakhs Forty-Eight Thousand Six Hundred Forty Nine Only) against Loan Account No. C003OXXIII-2 (Earlier Loan Account no. HLAPAND00497468 of SCL) as on 17.02.2022 and interest thereon within 60 days from the date of receipt of the said Notice. Earlier IHFL (now known as SAMMAAN CAPITAL LTD) has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Indiabulls Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC- XXIII. Trust by way of an Assignment Agreement dated 31.12.2021 Further Indiabulis Asset Reconstruction Company Ltd. as Trustee of Indiabulls ARC- XXIII, Trust has assigned all its rights, title and interest of the above loan account in favor of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. ("ACRE") by way of an Assignment Agreement dated 29.06.2022 and Loan Account has been renumbered as Loan Account No. C003OXXIII-2 in books of ACRE.

The Borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 20.03.2025.

The Borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Assets Care & Reconstruction Enterprise Ltd. for an amount of Rs. 46,48,649 (Rupees Forty Six Lakhs Forty Eight Thousand Six Hundred Forty Nine Only) as on 17.02.2022 and interest thereon

The Borrower's attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act in respect of time available, to redeem the Secured Assets

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY(IES)

FLAT 1503, 15TH FLOOR, CARPET AREA ADMEASURING ABOUT 680 SQ. FT., IN A-WING, OF THE BUILDING KNOWN AS PARASMANI TOWERS, CONSTRUCTED ON THE LAND. SITUATE AT 95 NAIGAON CROSS ROAD. MMSG MARG, DADAR (E), MUMBAI BEARING CADASTRAL SURVEY NO. 103. OF DADAR NAIGAON DIVISION, NEAR DADAR RAILWAY STATION. DADAR EAST, MUMBAI-400014, MAHARASHTRA.

> **Authorised Officer** Assets Care & Reconstruction Enterprise Ltd (102-TRUST)

For any grievance you may contact Mr. Mohd Shariq Malik, Grievance Redressal Vice President (Legal) & Officer, Phone No. 011-66115609, Email: complaint@acreindia.in. The detailed Company Secretary policy on Grievance Redressal Mechanism within the organisation can be FCS: 2894 accessed at https://www.acreindia.in/compliance.

Date: 20.03.2025

Fever? Act now see your doctor for correct & complete treatment

Any person finding it and returning it to the undersigned will be suitably rewarded. Sd/-**Advocate Prashant Surve**

4/45, D.N. Nagar Deep Society., J.P. Road, Andheri (W), Mumbai - 53.

जाहिर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, आमचे पक्षकार यांनी गाव मौजे भाईंदर, पोटतूकडी व तुकडी ठाणे आणि मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्थळिसमेतील मिळकत सर्वे नं. ५८० (जुना) म्हणजेच सर्वे नं. २२२ (नविन), हिस्सा नं. १४ क्षेत्रफळ १२१० ची. मीटर, ही श्री हशींल शाह यांचेकडन विकत घेण्याचे ठरविले आहे. सदर मिळकतीचे संदर्भात कोणाही व्यक्तीचा अथवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी आपली हरकत योग्य त्या कागदोपत्री पराव्यानिशी खाली दिलेल्या पत्त्यावर आज पासन १४ दिवसाचे आत नोंदवावी. अन्यथा सदर मिळकतीवरती इतर कोणाही व्यक्तिच कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा हितसबंध नाही अथवा असल्यास तो सोडन दिला आहे असे समजून सदर व्यवहार पूर्ण केला जाईल व मुदतीनंतर आलेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही याची सर्व सबंधितांनी नोंद घ्यावी. आपला विश्वास ॲड. आदेश डी. पाटील विकल उच्च न्यायालय

भाईंदर (प.), ता. व जि. ठाणे. कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ मंबर्ड येथे

२०२ स्पान ड्यूप्लेक्स डि - मार्ट जवळ.

वित्तीय सेवा विभाग, एमटीएनएल भवन, ररा मजला, कुलाबा मार्केट, कुलाबा मुंबई ४०० ००५ पुढील तारिख: ०१.०४.२०२

वसूली कार्यवाही क्र. ११२ सन २०२४ आयडीबीआय बँक लि

प्रमाणपत्र धारक विकट . पे. एनव्ही कन्सल्टंट आणि अन्य

प्रमाणपत्र कर्जदार मागणी सूचना

ै. मे. एनव्ही फन्सल्टंट्स, एकमेव प्रोप्रापटरी ज्यांचा पत्ता येथे एमव्ही कन्सल्टंट, पी२१, सॅक्रेड ह राऊन, जगताप चौक जवळ, वानोवारी पुणे ४११ ०४० २. लीवे लॉजिस्टिक्स लिमिटेड, कंपनीज ॲक्ट १९५ च्या तरतुदी अन्वये स्थापित कंपनी आणि ज्यांचे कॉर्परि ऑपिस चेथे चुनिट क्रा, २०३, ए विंग, सुप्रिम बिझने।

पार्क, पवर्ड, मंबर्ड ४०० ०७६, ३. संजय सिन्हा, प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्याचा पत्त वेथे ११०१, सोमेरसेट, हिरानंदानी गार्डन्स, पवर्ड, मुंबर्ड

४०० ०७६ . ६. नमिता संजय सिन्हा, प्रौड, भारतीय रहिवासी, ज्याच पत्ता येथे ११०१, सोमेरसेट, हिरानंदानी गार्डन्स, पवर्ड मुंबई ४०० ०७६.

गद्वारे अधिस्चित करण्यांत येते की, तुमच्याकडून ओए च्र ४२७ सन २०१९ मध्ये सन्माननिय पीठासिर अधिकारी, या वसुली २,७१,६१,७३९.४१/ - (रुपये दोन करोड एकाहत्तर लाख एकसष्ट हजार सातशे एकोणचाळीस आणि पैसे एकेचाळीस मात्र) ची रक्षम तुमच्याकडून वेणे थिकत आहे तुम्हाला याद्वारे ह्या सूचनेच्या प्रामीच्या तील दिवसांत वरील रकम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात येते आहेत, कसूर केल्यास

वरील रकमे व्यतिक्ति तुम्हाला खालील रकमा सुद्धा भराव्या लागतील: (ए) निष्पादन प्रक्रियेच्या ह्या सूचनेनंतर तात्काळ सुरू होणा

कायद्याच्या अनुषंगाने वसली केली जाईल.

कालावधी साठी देव असे व्याज. (बी) ही सूचना आणि वॉरंटस् च्या बजावणीच्या व धकवार्क कमेच्या वसुलीकरिता केलेल्या अन्य सर्व उपाययोजनांच्य संबंधात आलेले सर्व खर्च, आकार आणि परिव्यय माज्या हस्ते आणि न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या १२ मार्च २०२५ रोजी दिले

(यिनंद्र कुमार सिन्हा) वसुली अधिकारी, डीआरटी-।, मुंबई

जाहीर सूचना

सचना यादारे देण्यात येते की श्री. हसेन शब्बीर तांबावाला, हे अशोका पॅलेस को-ऑपरेटीव्ह मोमायटी लिमिटेड (सदर मोसायटी)चे सभासर सर्व भार, दावे आणि कोणत्याही मागणीपासून मुक्त येथील खालील लिहिलेल्या परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या मिळकतीमधील त्यांचे हक्क नामाधिकार, आणि हितसंबंध माझ्या अशीलांन विकण्यासाठी इच्छुक आहेत.

मूळत: सभासद हे अशोका नावाच्या जुन्य इमारतीमधील १ल्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १० आणि २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. १३ ए (जुने फ्लॅट्स)चेच मालक होते जी मे. वेरोना बिल्डर्स प्रा. आली आणि सदर श्री. हसेन शब्बीर तांबावाल यांना विकासकांनी बांधलेल्या वेलेंन्सिया अशा नावाच्या नवीन इमारतीमधील नवी ७व्या मजल्यावरील फ्लंट क्र. ७४ (नवीन फ्लंट) वाटप करण्यात आला होता. सदर सभासदाकडे खालीलप्रमाणे सदर जुन्या फ्लॅट्सशी संबंधित मूळ

(i) वाटपपत्र किंवा करार ज्याद्वारे श्री. लिला राम दासवानी यांनी जुना क्र. १० संपादित केला होता. (ii) बाटपपत्र किंवा करार ऱ्याद्वारे सौ. संदराबाई

खत्री यांनी जुना फ्लॅट क्र. १३ ए संपादित केला (iii) करार/दस्तावेज ज्याद्वारे श्री विवेककुमार

चंद्रमल चांदवानी यांनी सौ. सुंदरीबाई खत्री यांचेकडून जुना फ्लॅट क्र. १३ ए संपादित केला iv) जुना फ्लॅट क्र. १३एच्या संदर्भातील श्रीम.

शकंतला गांगाराम आणि श्री साम गुस्तादजी हिरामाणेक दरम्यान आणि द्वारे निष्पादित दिनांक ७ जून १९८४ रोजीचा मूळ अभिहस्तांकन विलेख आणि हस्तांतर आणि कळविणे आहे की, वरील चार दस्तावेज

हरवले, गहाळ झाले किंवा अथक शोध घेऊनही तपास लागत नाही. आणि त्यांनी क्रम्फ्लेंट आखडी २६२१२ दिनांक : २४.०३.२०२५ धारक सांताकडा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस तकार दाखल केली आहे.

सर्व व्यक्ती ज्यांचा विक्री अदलाबदल, बक्षीस, विश्वास, वारसाहक्क, कब्जा, भाडेपट्टा, देखभाल. मुविधाकार, डिव्हाईस, अंत्यदान, भार किंवा अन्यथा मार्गाने सदर फ्लॅटस/सदर नवीन फ्लॅट/शेअर्स/ त्याच्या कोणत्याही भागासाठी किंवा वर कोणताही दावा असल्यास सदर तारखेपासून १४ दिवसांत निम्नस्वाक्षरीकारांना त्यांच्या कार्यालयाचा पता **दुकान क्र. १०९, १ला** मजला, क्रिस्टल शॉपर्स पॅराडाईज, २४ वा ३३वा रोडचे जंक्शन, वांद्रे, पश्चिम, मुंबई-४०००५० येथे कागदोपत्री पुराव्यासह लेखी स्वरूपात कळविण्याची याद्वारे विनंती करण्यात येत आहे. अन्यथा तेथे दावा अस्तित्वात नसल्याचे गृहित धरण्यात येईल आणि सदर काही असल्यास स्थगित आणि/किंवा परित्यागीत केल्याचे समजण्यात येईल आणि माझे अशील परिसर खरेदीची कार्यवाही करतील.

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील प्लाटॅ क्र. १५, स्वामी विवेकानंद रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई-४०००५४ येथे स्थित महसूल गाव वांद्रे (जी) तालुका अंधेरी एम.एस.डी.चा सी.टी.एस. क्र. जी/५१३ धारक प्लॉटवर बांधलेल्य ''**बेलेन्सिया''** अशा ज्ञात इमारतीमधील दोन कार पार्किंग स्पेससह सातव्या मजल्यावरील मोजमापित १०५९.८० चौरस फुट क्र. ७४ धारक सदर निवासी फ्लॅटशी अनुषंगिक आणि अशोका पॅलेस को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड द्वारे

जारी दिनांक २१ एप्रिल २०१८ रोजीच्या शेअर

परिशिष्टीत

प्रमाणपत्र क्र. ०२१ अंतर्गत धारण विभिन्न क्र. १९१ से २०० धारक प्रत्येकी रु. ५०/ -चे दहा संपूर्ण भरण यालेले शेअर्स. महेश एल. मोटवानी वकील



भिवंडी शाखा : २५५. कामार आळी भिवंडी, महाराष्ट्र, ४२१३०२ ईमेल : Bhiwandi.NaviMumbai@bankofindia.co.ir

जनतेसाठी सूचना - तारण सोने/जवाहिर/ दागिण्यांचा लिलाव रह

सोने कर्ज कर्जदार त्यांचे कायदेशीर वारस, सोने जवाहिर/दागिण्यांच्या व्यवसायात असलेल्या व्यक्तीना सूच याद्वारे देण्यात येते की, ०८.०३.२०२३ रोजी फ्री प्रेस जर्नल आणि नवशक्तीमध्ये प्रकाशित मे. ज्योती **फॅशन फॅब**च्या खात्यामधील २६.०३.२०२५ रोजी नियोजित लिलाव हा बँकेचे इतर प्रभार आणि न लावलेल याजासह सदर कर्ज खाल्यामधील संपूर्ण थकवाकी कर्जदारांनी चुकती केल्यामुळे रद्द करण्यात आली आहे

शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिय



महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्रमांक/२१/सन २०२४-२०२५ करीता शुध्दीपत्रक क्र. १

दिनांक ०८/०३/२०२५ रोजी दै. नवशक्ति (राज्यस्तरीय) या वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द झालेल्या निविदा सूचना क्र. २१ सन २०२४-२५ मधील खालील कामाच्या निविदेचा तांत्रीक अडचणींमुळे संकेतस्थळावर उपलब्धतेचा कालावधी वाढविण्याबाबत शुध्दीपत्रक देण्यात येत आहे.

अ. क्र.	कामाचे नाव	अंदाजित स्क्कम रुपये	ई निविदेचा वाढविण्यात आलेला कालावधी
अ	का. अ., मऔविम, विवंया विभाग, छत्रपती संभाजीनगर		
8	नंदूरबार (भालेर) औद्योगिक क्षेत्र भालेर औद्योगिक क्षेत्रात अस्टकोणी पथदिवे, एलईडी फिटींगसह उभारणे व कार्यान्वितत करणे आणि अनुषंगिक कामे करणे.	२,५२,९४,८३६/-	२७/०३/२०२५

सदर कामाची ई-निविदा (https://mahatenders.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. निविदा सूचना अगर निविदा सूचनेतील कोणताही भाग कोणतीही पूर्व सूचना न देता रद्द करण्याचा अथवा राखून ठेवण्याचा तसेच सुधारणा करण्याचा हक्क म.औ.वि. महामंडळाने राखून ठेवला आहे.

जाहीर सूचना

तमाम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे अशिल (१) श्री रमेश नरहरी जोशी आणि (२) श्री नयनकुमार हरिराम डवाडा हे गोवर्धन नगर, एल.बी.एस. मार्ग, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८० येथे स्थित ''मुलुंड ममता को–ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड'' (नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी/टी/६३०५ सन १९८४, दिनांक ०४/०१/१९८४) (यानंतर ''सदर सोसायटी'' म्हणून ओळखले जाईल) च्या ई विंग मध्ये ४ था मजल्यावर रहिवासीत परिसर धारक ई/१९ (यानंतर ''सदर सदनिका'' म्हणून उक्केख) सह शेअर प्रमाणपत्र क्र. ८ अंतर्गत रु. ५०/-चे प्रत्येजी पाच पूर्ण देय शेअर्स सदर सोसायटी धारक विभिन्न क्र. २८६ ते २९० (दोन्ही समाविष्ट (यानंतर ''सदर शेअर्स'' म्हणून उल्लेख) चे संयुक्तरित्या मालक आहेत. सदर परिसराच्या संदर्भात दस्तावेजाची शुंखला १) श्री राम बिल्डर्स आणि श्री किशोर शांतिलाल भट्टयांच्यामध्ये दिनांक ९ ऑगस्ट १९७९ रोजी पहिला करार, २) श्री किशोर शांतिलाल भट्ट आणि श्री भूपेंद्र वाघी पउवा यांच्यामध्ये दिनांक १० फेब्रुवारी १९८४ रोजी दुसरा करार. ३) श्री भूपेंद्र वाघी पउवा आणि श्री पियुष पदमशी ठक्कर यांच्यामध्ये दिनांक २७ जुलै १९९३ रोजी तिसरा करार. ४) श्री पियुष पदमशी ठक्कर आणि माझे अशिल (१) श्री रमेश नरहरी जोशी व (२) श्री नयनकुमार हरिराम डवाडा यांच्यामध्ये दिनांक १२ डिसेंबर २००५ रोजी चौथा करार. सदर परिसराच्या संदर्भातील वरीलपैकी पहिला आणि दुसरा करार सद्या हरवलेले / गहाळ असून, सर्वतोपरी शोध घेतल्यानंतरही मिळून आलेले नाहीत. कोणत्याही व्यक्तीस/संस्थेस/बँकेस/वित्तीय संस्थेस ज वरील पहिला आणि दसरा करार यांची मूळ प्रत ताब्यात असेल आणि/किंवा सदर सदनिक किंवा तिच्या कोणत्याही भागावर कोणत्याही प्रकारचा हक्क, नाव, हितसंबंध, दावा, मागणी वगैं असेल जसे की विक्री, अदलाबदल, भाडेपट्टी, भाड्याने, पोट-भाड्याने, लिव्ह ॲण्ड लायसन्स, मार्गाधिकार, सुविधाधिकार, भाडेकरार, वास्तव्य, अभिहस्तांकन, गहाण वारसाहक, पूर्वसुरींचा हक, अत्यदान, उत्तराधिकार, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, ट्रस्ट, मूळ हक्कदस्तऐवजांचा ताबा, अडथळा, कौटुंबिक व्यवस्था / तडजोड, कोणत्यार्ह न्यायालयाचा आदेश / हुकूम, करार, विकास हक्क, इत्यादी स्वरूपाचा हक्क असल्यास, त्यांनी आपले दावे संबंधित पुराव्यांसह खालील पत्त्यावर या जाहीर सूचनेच्या प्रसिद्धी दिनांकापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत लेखी स्वरूपात कळवावे, कसूर केल्यास, असे गृहीत धरले जाईल की प्रदर सदनिका संदर्भात कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असे कोणतेही दावे वा मागण्य त्यागिलेल्या व/किंवा परित्यागिलेल्या मानल्या जातील. त्यानंतर सदर सदनिकेचा नामाधिका पूर्ण, पणनयोग्य व अडथळारहित असल्याचे मानले जाईल.

> सही/ विकास ठक्क

(मूळ प्रतिवादी क्र. २)

...प्रतिवादी क्र.

(मुळ वादी

..प्रतिवादी क.

.प्रतिवादी क.

..प्रतिवादी क.

(मूळ प्रतिवादी क्र. ४)

(मळ प्रतिवादी क. ५)

(मूळ प्रतिवादी क्र. ३)

(मळ प्रतिवादी क. १)

वकील, उच्च न्यायालय ४०१/४०२, साईनाथ हाऊस, बी.पी.एस. क्रॉस रोड नं. १ शॅरॉन स्कूलजवळ, मुलुंड (पश्चिम), मुंबई ४०० ०८०

मुंबई येथील लघुवाद न्यायालयात (वांद्रे शाखा) आर.ए.ई. बाद क्र. ८५५ सन २००४ मधील

मर्जी क्र. ७१ सन २०२४ (दिनांक ०८.०८.२०२२ रोजीचा हुकूम बाजुला ठेवणे)

१. श्री. गवनी भोजा पटेल वय ६४ वर्ष, पेशा: व्यवसाय, भारतीय रहिवासी, राहणार फ्लॅट ऋ. ११०१, उम्पिरियल हाईटस्, सेक्टर-२१, प्लॉट क्र. २३१, कामोठे, नवी मुंबई, पिनकोड ४१०२०६.

मंबर्ड, दिनांक : २६ मार्च २०२५

कान क्र. ७, नेताजी चाळ, राम नगर, एम. डी. रोड, कांदिवली (पूर्व), बई ४००१०१. बादानुसार पत्ता: २१, तावडे वाडी, लिलावती हलाव ब्रिज जवळ, कुर्ला, मुंबई ७०. दुकान आहे-मेघराज जनरल स्टोअर, पांडुरंग जगन्नाथ माने

चौक, शिवसेना कार्यालयाजवळ, भिमजी भवन कंपाऊंड, न्यू मिल रोड, कुर्ला, मुंबई-७०. श्री. सत्यनारायण राजाराम द्वे

वय ८१ वर्ष, पेशा : व्यवसाय (दध), भारतीय रहिवासी, राहणार खोली क्र. ४, दबे कंपाऊंड, चिताभाई पटेल रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१ द्वारा त्यांचा मुलगा आणि घटीत कळमुखत्या प्रमोद सत्यनारायण दुबे, वयः ६० वर्ष, पेशाः माहित नाही, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता खोली क्र. ४, दुबे कंपाऊंड, चिताभाई पटेल रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई- ४००१०१.

मे. काश्मिरा येन स्टोअर्स द्वारा तिचे प्रोप्रायटर श्री. शामजी धरशी, ज्यांचा पत्ता दकान क्र. १, दुबे कंपाऊंड, सुहास मोदी रोड (पूर्वी चिताभाई पटेल रोड असा ज्ञात) कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

 श्री. पाचभाई पटेल वय ७५ वर्ष , पेशाः माहित नाही, भारतीय रहिवामी, सध्याचा पत्ता दुकान क्र. ७, दुबे कंपाऊंड, सुहास मोदी रोड, पूर्वी चिताभाई पटेल रोड असा ज्ञात, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. वादानुसार पत्ताः दुकान क्र. १, दुबे कंपाऊंड, सुहास मोदी रोड, पूर्वी चिताभाई पटेल रोड असा ज्ञात, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

८. श्री. विजय पाचभाई पटेल वय ४४ वर्ष पेणाः व्यवसाय सध्याचा पना टकान क ५ टबे कंपाऊंड, सुहास मोदी रोड, पूर्वी चिताभाई पटेल रोड असा ज्ञात, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. दुकान क्र. १, दुबे कंपाऊंड, सुहास मोदी रोड, पूर्वी चिताभाई

पटेल रोड असा ज्ञात, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१. (बिल्डर आणि डेव्हलपर्स), बी/२. दिव्य दर्शन अपार्टमेंट. सरोजनी नायड रोड, कांदिवली (पश्चिम), मुंबई ४०००६७. १०१, जीवन वैभव, एम. जी. क्रॉस रोड क्र. ४, पटेल नगर मागे. कांदिवली पश्चिम, मुंबई ४०००६७.


वरील नावाचे प्रतिवादी क्र. २ (मूळ प्रतिवादी क्र. १)

दिनांक: २४/०३/२०२५

ठिकाण : मुंबई

ज्याअशीं वरील नावाच्या वादींनी (मूळ प्रतिवादी क्र. २) प्रतिवादींच्या विरोधात मर्जी अर्ज दाखल करू यामध्ये विनंती केली आहे की आरएई वाद क्र. ८५५/२००४ मधील मंबुर दिनांक ०८.०८.२०२२ रोजीचा हुकूम बाजुला ठेवावा आणि येथील अर्जदार/मूळ प्रतिवादी क्र. २ यांना दिनांक ०३.०७.२०१७ रोजीचे अतिरिक्त लेखे वेक्सणपत्र नसणे; निशाणी ३४ वरील दिनांक १३.१२.२०१७ रोजीच्या आदेशाला उत्तर नसणे; निशाणी ३६ मधीर दिनांक १५.०६.२०१८ रोजीच्या आदेशाला उत्तर नसणे; २ऱ्या सुधारणेवरील अतिरिक्त लेखी विवरणपत्र आदेश नसणे नेशाणी ३९ वरील दिनांक १८.०२.२०२० रोजीच्या आदेशाला उत्तर नसणे; निशाणी ३८ मदील दिनां ०४.०३.२०२२ रोजीच्या पीडब्ल्यू-१ च्या विरोधात विरोध नसल्यामुळे ट्रायल मध्ये सहभागी होण्याची परवातर्ग द्यावी, दिनांक ०२.०८.२०२२ रोजीचा प्रतिवादी पुरावा बंदीचा आदेश बाजुला ठेवावा आणि येथील अर्जदार/मूठ प्रतिवादी क्र. २ यांना पुरावा आणि अतिरिक्त लेखी विवरणपत्र दाखल करण्याची परवानगी देवुन सहभागी होण्याचे रखानगी द्यावी.आणि अशा अन्य आणि पुढील अनुतोषांकरिता.

तुम्हाला याद्वारे अर्जाच्या विरोधात कारणे दाखविण्यासाठी न्यायालय खोली क्र. ३७ मध्ये १७ एप्रिल २०२५ **रोजी द. २.४५ वा.** व्यक्तीश: किंवा वादाशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी सक्षम आणि रितसर माहिती असलेल्या प्राधिकत प्लिडरद्वारे न्यायालय खोली क्र. ३७, ७ वा मजला, लघवाद न्यायालय, अनंत काणेकर मार भास्कर बिल्डिंग, वांद्रे (पूर्व), मुंबर्ग-४०००५१ येथील पिठासीन सन्माननीय न्यायाधिशांसमोर हजर राहण्याची ताकीद ण्यात येत आहे, यामध्ये कसूर केल्यास वाद आणि अर्जाची तुमच्या गैरहवेरित सुनावणी होऊन निर्णय केला जाहंल तुम्ही सदर न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ३७ मधून सदर अर्जाची प्रत प्राप्त कर शकता



आणि १७ मार्च, २०२ सही/-(आर. के. कुलकर्णी) अतिरिक्त निबंधक

दिनांक: २५.०३.२०२५

Bank of Baroda

बैंक ऑफ़ बड़ीदा

रिजनल स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी ब्रांच मएमडब्ल्युआर, ६वा मजला, बडोदा हाऊस. दिवाण शॉपिंग सेंटरच्या मागे, एसव्ही रोड, जोगेश्वरी (प.), मुंबई-४००१०२.

कब्जा सूचना {नियम ८(१)} (स्थावर मिळकतीकरीता)

निम्नस्वाक्षरीकार हे बँक ऑफ बडोदाचे, आरओएसएआरबी, एमएमडब्ल्यूआर शाखेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समें ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांब १७-०८-२०१८ रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. **राणी गारमेंट्स अँड प्रोप्रायट**र फिरासत हसेन शाकीर शेख आणि त्यांच्या हमीदार श्रीमती सीमा फिरासत शेख यांना सूचनेत नमट केलेली रकम म्हणजेच रु.७८.६० लाख (रुपये अङ्गचाहत्तर लाख साठ हजार मात्र) २६-०८-२०१८ रोजीस अधिक व्याज आणि अन्य प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचन

ाप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचन देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी खालील वर्णन मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांन प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून दिनांक ह्या २४ **मार्च. २०२५ रोजी** घेतला. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा बँक ऑफ बडोदा च्या रक्कम रू.७८.६८ लाख (रुपये अक्याहत्तर लाख साठ हजार मात्र) २६-०८-२०१८ रोजीस अधिक व्याज आणि अन्य प्रभाराच्या अधीन राहील.

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुर्दीकां कर्जदाराचे /हमीदाराचे /गहाणदाराचे लक्ष वेधन घेतले जात आहे. स्थावर मिळकतीचे वर्णन :

इंद्र-विहार रेसिडेन्सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीतील ७ व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. बी-७०२, मुमारे ५८.५४ चौ. मीटर (चटई क्षेत्र) + ९.४९ चौ. मीटर (टेरेस क्षेत्र) असलेला, प्लॉट क्र. ९८ सेक्टर-३६, कामोठे, नवी मुंबई-४१०२०९, श्री. फिरासत हसेन शाकीर मोहिमुद्दीन शेख आणि श्रीमर्त सीमा फिरासत शेख यांच्या नावे आहे.

दिनांक: २४-०३-२०२५ ठिकाण : कामोठे, नवी मंबई

विनय भुषण मुख्य व्यवस्थापक आणि प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बडोद



अटलांटा लिमिटेड

सूचना

इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड (''आयईपीएफ'') कडे इक्किटी शेअर्सचे हस्तांतर

कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १२४(६) आणि इन्व्हेस्टर एज्युकेशन ॲण्ड प्रोटेक्शन फंड ॲथॉरिटी (अकाऊंटिंग ऑडिट, ट्रान्सफर ॲण्ड रिफंड) रुल्स २०१६ सह वेळोवेळी प्रचलित कोणत्याही सांविधिक सुधारणा किंवा दुरुस्त्यांच्या तरतुर्दीना अनुसरुन कंपनीच्या भागधारकांना सूचना याद्वारे देण्यात येते की वित्तीय वर्ष २०१६-१७ करिता अंतिम लाभांश जो सात वर्षाच्या कालावधीकरिता दावारहित राहिलेला आहे तो आयईपीएफकडे जमा करण्यात येणार आहे. संलग्न शेअर्स ज्यावरील लाभांश सात क्रमवार वर्षाकरिता दावारहित होता हे सुध्दा रुल्समधील नमुद प्रक्रियेनुसार हस्तांतरित करण्यात येतील. रुल्सच्या अनुपालनात कंपनीने वरील सदर रुल्सनुसार आयईपीएफकडे ज्यांचे शेअर्स हस्तांतरित होण्याचा संभव आहे, त्या संबंधित भागधारकांना वैयक्तीकरित्या कळवले आहे. सदर संदर्भात कृपया खालील नोंदी घ्याव्यात :

ए) प्रत्यक्ष स्वरुपात तुमच्या शेअर्स धारणेच्या बाबतीत : प्रतिलिपी शेअर प्रमाणपत्र जारी करण्यात येईल आणि आयइपीएफकडे हस्तांतरित केला जाईल. मूळ शेअर प्रमाणपत्र जे तुमच्या नावे नोंदणीकृत आणि तुम्ही धारण केलेले आहे ते आपोआप रद्द होईल.

बी) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात तुमच्या शेअर्स धारणेच्या बाबतीत : तुमचे डिमॅट खाते आयईपीएफ कडे संभाव्य शेअर्ससाठी खर्ची टाकण्यात येईल.

पया नोंद घ्यावी की सदर रुल्सनुसार आयईपीएफ कडे हस्तांतरित दावारहित लाभांश रक्कम आणि शेअर्सच्या संदर्भात कंपनीच्या विरोधात दावा करता येणार नाही. हि सुध्दा नोंद घ्यावी की संबंधित भागधारक ऑनलाईन बिहित प्रपत्र आयईपीएफ -५ मध्ये अर्ज करन आणि कंपनीच्या नोडल अधिकाऱ्यांकडे आयईपीएफ-५ मध्ये समाविष्ट आवश्यक दस्तावेजांच्या प्रत्यक्ष प्रत पाठवुन आयईपीएफ ॲथॉरिटीकडून शेअर्स आणि लाभांशाचा दावा करू शकतात. संबंधित भागधारकांना पढे नोंद घेण्याची विनंती करण्यात येते की अशा शेअर्सवरील उपार्जित भविष्यातील सर्व लाभ सुध्दा आयईपीएफकडे हस्तांतरित करण्यात येतील

वरील विषयावर भागधारकांना कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास ते कंपनीचे रजिस्टार आणि टान्सफर एजंटस म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिस लिमिटेड, युनिट : अटलांटा लिमिटेड, पत्ता : सेलिनियम, टॉबर- बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, गच्चीबोवली फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमगुडा, हैदराबाद, ५०००३२, टोल क्र. १८००-३०९४-००१ ईमेल : einward.ris@karvy.com यांना संपर्क करु शकतात.

अटलांटा लिमिटेड करिता विकाण : मुंबई राजह बारोट दिनांक : २६.०३.२०२५

> राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ, मुंबई येथे कंपनी अर्ज क्र. सी.ए.(सीएए) ३४(एमबी) / २०२५ फॉर्म क्र. सीएए. २

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० (३) आणि नियम ६ व ७ अंतर्गत) कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम २३० ते २३२ सहवाचता कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि विलीनीकरण) नियम, २०१६ च्या बाबतीत आणि बेल्वेडोर इंटरनॅशनल लिमिटेड . हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. १ सह कॅन्व्हास कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेड .. हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २ सह करलॉन रिटेल लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३ सह कम्फर्ट युनिव्हर्स प्रॉडक्ट्स ॲण्ड सर्व्हिसेस लिमिटेड ... हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४ सह स्टारिशप व्हॅल्यू चेन ॲण्ड मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड ... हस्तांतरक / अर्जदार कंपनी क्र. ५ सह करलॉन एंटरप्राईज लिमिटेड ... हस्तांतरीती/ विलीनीकरण होणारी/अर्जदार कंपनी क्र. ६ च्या बाबतीत

सह आणि मध्ये शीला फोम लिमिटेड कंपनी अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापन केलेली कंपनी प्राधिकृत प्रतिनिधी: श्री. मो. इकबाल अहमद यांच्यामार्फत नोंदणीकृत कार्यालय: १००२ ते १००६.

दि ॲव्हेन्य इंटरनॅशनल एअरपोर्ट रोड, हॉटेल लिला समोर, सहार, अंधेरी (पूर्व), मरोळ नाका, मुंबई, महाराष्ट्र - ४०००५९ सीआयएन : एल७४८ ९९ एमएच १९७१ पीएलसी ४२७८ ३५ ईमेल आयडी: investorrelation@sheelafoam.com

...विलीनीकरण झालेली/अर्जदार कंपनी क्र. ७ ...अर्जदार कंपन्या आणि त्यांच्या संबंधित

समभागधारकांच्या सभेच्या सूचनेची आणि जाहिरातीची सूचना सूचना याद्वारे देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने दिनांक १२ मार्च २५ रोजीच्या आदेशानुसार, **शीला फोम लिमिटेड**च्या समभागधारकांची सभा **बेल्वेडोर इंटरनॅशन**ल लिमिटेड, (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र.१), कॅन्व्हास कॉन्सेप्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. २), करलॉन रिटेल लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ३), कम्फर्ट युनिव्हर्स प्रॉडक्ट्स ॲण्ड सर्व्हिसेस लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ४), स्टारशिप व्हॅल्यू चेन ॲण्ड मॅन्य्फॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड (हस्तांतरक/अर्जदार कंपनी क्र. ५) सह करलॉन एंटरपाइज लिमिटेड (हस्तांतरीती/विलीनीकरण होणारी/अर्जदार कंपनी क. ६ सह आणि मध्ये यांचे शीला फोम लिमिटेड (विलीनीकरण झालेली/अर्जदार कंपनी क्र. ७) आणि त्यांचे संबंधित समभागधारक यांचे कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या तरतदी आणि इतर लाग असलेल्या तरतुदी आणि त्या अंतर्गत लागू नियमांनुसार मध्ये विलीनीकरण करण्याच्या संयुक्त व्यवस्थेच्या योजनेस मंजुरी देण्यासाठी, सुधारणांसह किंवा सुधारणा न करता आयोजित करण्याचा निर्देश दिला आहे. सदर आदेशानसार आणि त्यामधील निर्देशानसार शीला फोम लिमिटेडच्या भागधारकांची एक सभा खालील वेळ आणि ठिकाणावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी")/इतर दुक्श्राच्य माध्यमांद्वारे '''ओएव्हीएम'') मार्फत सोमवार, दिनांक २८ एप्रिल, २०२५ रोजी दु. ०४:०० वा. (भाप्रवे)/ घेण्यात येईल. सर्व समभागधारकांना या सभेत उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येते.

व्हीसी/ओएव्हीएम दारे सभेत सहभागी होण्याच्या तपशीलवार सचना, सभेपवीं दरस्थ ई-मतदान किंवा सभेदरम्यान ई-मतदान करण्याचा पद्धती सभेच्या सचनेच्या टिपणांमध्ये दिल्या आहेत.

सदर सभेची सचना आणि संबंधित दस्तऐका दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी समभागधारकांना पाठिवलेली आहे न्यांच्या नावे २१ मार्च, २०२५ रोजी सभासदांची नोंदवही/डिपॉझिटरीजच्या लाभार्थी यादीत नोंदलेली आहेत. समभागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने पाठविलेली आहेत ज्यांचे ई-मेल आयडी आस्टीए/डिपॉझिटरीकडे नोंदलेले आहेत.

सभेची सूचना, संयुक्त व्यवस्था योजनेची प्रत आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत स्पष्टीकरणात्मक निवेदन कंपनीची वेबसाइट www.sheelafoam.com, आणि स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर विनाशुल्क उपलब्ध आहे. सदर दस्तावेज सभेच्या तारखेपर्यंत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामधून स. १०.०० ते दु. ४.०० दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी विनाशुल्क उपलब्ध करू शकतात किंवा अर्जदार कंपनी क्र. ७ कडे ई-मेल द्वारे investorrelation@sheelafoam.com येथून प्राप्त करू शकता.

ई-मतदानासाठी कट-ऑफ तारीख (दूरस्थ ई-मतदान समाविष्टीत) आणि उपरोक्त सभेच्या दूरस्थ

मतदानाकारता कालावधा पुढालप्रमाणः		
कट-ऑफ तारीख	सोमवार, २१ एप्रिल, २०२५	
रूस्थ ई-मतदान सुरुवातीची तारीख आणि वेळ	गुरुवार, २४ एप्रिल, २०२५	
दूरस्थ ई-मतदान समाप्तीची तारीख आणि वेळ	रविवार, २७ एप्रिल, २०२५	

सभेकरिता वरील नमुद केल्याप्रमाणे दरस्थ ई-मतदान द्वारे मतदान करण्याची सुविधा सभा संपल्यानंतर बंद करण्यात येईल. ज्या सभासदांनी दुरस्थ ई-मतदानासाठी पर्याय वापरलेले आहेत त्यांना सभेमध्ये भाग घेणे आणि सहभाग होण्यासाठी हकदार असतील परंतु सभेदरम्यान पुन्हा मतदान करता येणार नाही. ज्या व्यक्तींना सभेमध्ये भाग घेणे आणि मतदान करण्याचे अधिकार आहेत त्यांनी सभेदरम्यान हात उंचावून किंवा उलेक्टॉनिक माध्यमाने करता येईल.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमुळे सभा घेत असल्याने प्रॉक्सीची तरतूद उपलब्ध नाही. न्यायाधिकरणाने श्री. सुभाष सी. वार्ष्णेय यांना अध्यक्ष आणि श्री. रोहित आनंद द्रोलिया यांना सदर सभेसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. वरील नमूद व्यवस्था जर सभेमध्ये मंजुरित झाल्यावर न्यायाधिकरणाच्या त्या नंतरच्या मंजरीच्या अधीन असेल.

मतदानाचा निकाल बुधवार, ३० एप्रिल, २०२५ रोजी दु. ०४:०० वा. कंपनीची वेबसाईट www.sheelafoam.com, एमयएफजी ईनटाईम इंडिया निबंधक आणि हस्तांतर एजंट यांची वेबसाईट https://instavote.linkintime.co.in, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट अनुक्रमे www.bseinda.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळांवर जाहीर केला जाईल. ई-मतदानाबाबत कोणतीही शंका असल्यास एमयुएफजी ईनटाईम ईन्स्टाव्होट हेल्पडेक्सशी संपर्क साधावा किंवा enotices@linkintime.co.in

वर एक विनंती पाठवावी किंवा श्री. राजीव रंजन यांना फोन: ०२२-४९१८६००० वर संपर्क करा. ठिकाण: मुंबई

श्री. सुभाष सी. वार्ष्णेय सभेसाठी नियुक्त अध्यक्ष ठिकाण : मुंबई

तारीख: मार्च २५,२०२५

नोटीसदारे सर्व जनतेस कळविण्यात येते कि माझे अशीर सौ.कांचन संजय चौहान सदर सदनिका क्र. २२१ दुसरा मजला श्री सिद्धिविनायक को.ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड , नाव-विरास, विरास पूर्व ता. वसई, जिल्हा पालघर -४०१३०५, पनंतु त्या सदीनकेचे पहिले औनर उद्याकिरण एम. चौहान हिचा मृद्यु दिनांक ०८/०२/९०२ रोजी झाला अस्त्र त्या घटस्योटीत होत्या त्यामळे त्यांचे कोणतेही कायदेशीर वारस नाही मी श्रीमती कांचन संजय चौहान – भाची फक्त कायदेशीर वारस आहे. इतः णीही नाही.त्यांच्या पश्चात सदर मालमतेचे एक लिगल वारसदाः

_{जारूत} या सद्धनिकेवर किंवा सद्धनिकेच्या एखाद्या भागावर कोणाबाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हिस्सा किंवा दावा असल्यास त्यांनं काणत्पहा प्रकारचा हका, हिस्सा किया द्वा असल्पास त्याग नोटीस प्रसिद्ध झाल्पा पासून १४ दिवसाच्या आत कागदपत्रे माझ्या कार्यालयात घेऊन येणे. तसे न केल्यास तशा कोणावाही कोणत्पाही प्रकारे हक्क, हितसंबंध नाही असे समजून किंवा कोणाबाई प्रकारे हनक, हतत्त्वच । ... असत्यास तो सोडून देण्यात आला आहे श्री.डी.एस.तिवारी दिनांक :- २६/०३/२०२५ (उच्च न्यायालय वकील पता-दकान नं. १९ आकांक्षा टॉवर, रेल्वे स्टेशनजवळ, नालासोपारा प्र

जाहिर नोटीस

देवदळ, तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्वे नं. ४९, हिस्सा नं. ६, क्षत्रे २७.००.० आर. चौ. मी., आकार रू. पे. ५४०,०० ही जमीन मिळकत श्री. किशोर आनंद शेट्टी हयांच्या मालकी कब्जेवहीवाटीची व उपभोगाची असून सदर जमीन मिळकत त्यांच्याकडन आमचे अशिलांनी कायम विकत घेण्याचे तरवलेले आहे. तरी सदर मिळकतीव कुणाही इसमाचा अथवा संस्थेचा वारसाहक्क अधिकार. विकी. हितसंबंध. दावा. गहाण दान, तारण, भाडेपटटा इत्यादी असेल तर त्यांनी सदर नोटीस प्रसिध्द झाल्यानंतर १४ दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकाराच्या आदीत्य होंडा सर्विस सेंटरच्या समोर, गोखिवरे, वसई पुर्व, ता. वसई, जि. पालघर ४०१२०८ हया पत्यावर लेखी कळवावे अन्यथा कृणाचाई तसा हक्क हितसंबंध नाही असे समजन व्यवहार पुर्ण केला जाईल हयांची कृपया नोंद

अंड. राकेश नाना भोईर

VIII.

31

क्र.

ड)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

(महाराष्ट्र शासन अंगिकृत)

ई-निविदा सूचना क्र./०५/२०२५ (मुदतवाढ)

दि. ०७/०३/२०२५ रोजी दै. नवशक्ति, मुंबई या वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या निविदा सूचना क्र. ०५ सन २०२५ मधील खालील कामांसाठी ई-निविदा उपलब्ध होण्याचा कालावधी खालीलप्रमाणे आहे.

कामाचे नाव

का.अ., मऔविम, बारामती विभाग, बारामती

बारामती औद्योगिक क्षेत्र, भिगवण व पणदरे औद्योगिक क्षेत्र ... रस्ते देखभाल व दुरुस्ती ... औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमण हटविणे.

का.अ., मऔविम, विवयां, विभागांतर्गत अहिल्यानगर उपविभाग, अहिल्यानगर

अहिल्यानगर औद्योगिक क्षेत्र ... पाणीपुरवठ्याची देखभाल व दुरुस्ती पंपिंग मशनरीच्या देखभाल व दुरुस्तीसाठी एक वर्षाकरिता मनुष्यबळ परविण्याबाबत

उ) का.अ., मऔविम, कोल्हापुर विभाग, कोल्हापुर

कोल्हापुर उद्योग भवन येथील म.औ.वि.म. च्या प्रादेशिक कार्यालयामध्ये फाईल मोबाईल स्टोरेज कॅबिनेट सिस्टमचा पुरवठा करून जागेवर

वरील कामाची कोरी ई-निविदा (<u>www.mahatenders.gov.in)</u> संकेतस्थळावर उपलब्ध होण्याचा कालावधी वाढविण्यात आला असून सदर कालावधी दि. २६/०३/२०२५ ते दि. ०४/०४/२०२५ पर्यंत आहे. या व्यतिरिक्त निविदा सूचनेमधील इतर बाबींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला

AXIS BANK LTD.

भण : ठाणे

सही / -

अध्यक्ष

ॉंदणीकृत कार्यालय :- ॲक्सिस बँक लि., ''त्रिशुल'', 3रा मजला, समर्थेश्वर मंदीर समोर, लॉ गार्डन एलिब्रिज जवळ, अहमदाबाद - 380006. शाखेचा पत्ता - ॲक्सिस बॅंक लि., पाचवा मजला, गिगाप्लेक्स, एनपीसी -1, टीटीपी इंडस्ट्रीअल एरिया,

(नियम ८(१) ताबा सूचना

मुगलासन रोड, ऐरोली, नवी मुबंई - 400708.

ज्याअर्थी, खाली सही करणार **अविसस बँक लि,** चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने वित्तीय प्रतिभृतीकरण व पुनर्रवना आणि प्रतिभृती अमलबजावणी अधिनियम २००२ च्या अंतर्गत तस्त्रेच प्रतिभृती हिताधिकार (येथे ''सांगित कायदा'' म्हणून संदर्भित) आणि सुरक्षा हित (अमलबजावणी)नियमावली २००२ च्या (नियम् 3) सह वाचल्या जाणा–या कलम् 13(12) अंतर्गत खाली नमूद केलेल्या कर्जदार ⁄ गहाणदारांना नोटीसमध्ये नमूद केलेल्या एक्ण थकबाकीची परतफंड करण्याची 13 (2) मागणी सूचनेनुसार 60 दिवसांचा आत भरपाई करण्याच्या उद्देश्याने सुचना दिली होती. खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार यांनी खालील नमूद रक्कमेची परतफंड न केल्यामुळे एतद् य्दारा खाली नमूद कर्जदार / जमानतदार / गहाणदार / जमानतदार आणि सर्व सामान्य जनतेला सूचित करण्यात येते की खालील सही करणा-यांनी उक्त नियमावली सह वायल्या जाणा-या आणि उक्त अघिनियमाच्या कलम 13 उपकलम (4) च्या सिक्युरिटी इंटेसेंट एनफोर्समेंट रूल्स 2002 अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करू बँकेस गहाण असलेल्या खालील मालमत्तेचा **प्रत्यक्ष ताना** बँकेने घेतला आहे.

करुन कर्जदार आणि सर्व सामान्य जनतेला एतद् य्दारा वरील संपत्तीच्या विषयी काहीही घेणे देणे न करण्याकरीता ताकीद दिली जात आहे. तसे पुढील संपत्तीचे व रक्कमेवरील व्याजाचे आणि अन्य खेर्चाचे देणेघेणे **अविसास बैंक लि.** व्याजासह इतर प्रभाराधिन राहील सुरक्षित मालमत्तेची पूर्तत करण्यासाठी कर्जदाराचे लक्ष कायद्याच्या कलम 13 मधील उप-कलम (8) मधील तरतुदीसाठी कर्जदाराचे विशेष लक्ष आमंत्रित केले आहे.

	थकबाकी रक्कम रु.	मागणी सूचनेव तारिख ताब्याची तारिख
कर्ज खाते क. PHR057406203940	रु. 3060484/- (रूपये तीस लाख साठ हजार चारशे चौ-याऍशी	16-01-2024
 सुमित संजय गावंडे (कर्जवार / गहानवार / जमानतवार / जीपीओए) 2) मनोज विलास गुजारे (सष्ट-कर्जवार / गहानवार / जमानतवार / जीपीओए) 	फक्त) 11.01.2024, रोजी देय रक्कम, त्यावरील पुढील व्याजासह कराराच्या दराने तसेच पेमेंट केल्याच्या तारखेपर्यंतचे सर्व खर्च, शुल्क	18-03-2025.
	0000	0 1

फ्लॅट नं. 702, सातवा मजला, "जिदन्यासा हाकरिंग सोसायटी लिमीटेड" या नावाने ओळखली जानारी बिल्डिंग, बिल्डिंग नं. बी-1, कल्याण शिल रेड बांधकाम बेअरिंग सर्वे नं. 164 / 4,5, गाँव खीडकली, डांबीवली पुर्व, पोस्ट पडाले, ठाणे 400612 क्षेत्रफळ :- 750 चौ.पुट बिल्ट अप एरिया 69-70 चौ.मी

अधिकृत अधिकारी ॲक्सिस बॅंक लि.

दिनांक : 18-03-2025 (मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा.)

निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड

सीआयएन - एल६५९१०एमएच१९९५पीएलसी२२०७९३ नोंदणीकृत कार्यालय:४ था मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (प), मुंबई ४०० ०१३. द. क्र. +९१ २२ ६८०८ ७०००, फॅक्स क्र. +९१ २२ ६८०८ ७०९७ वेबसाईट: https://mf.nipponindiaim.com, ई-मेल: investorrelation@nipponindiaim.com

सदस्यांना सूचना

निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड (''कंपनी'') च्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की कंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १०८ सहवाचता कलम ११० च्या तरतुर्दीनुसार आणि काही असल्यास इतर लागू तरतुरी सहवाचता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ ('<mark>'नियम''</mark>), इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या सर्वसाधारण सभेवरील सचिवीय मानक, सुधारित सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि वेळोवेळी जारी केले गेले नियम आणि इतर कायदे (कोणत्याही संविधिक सुधारणा किंवा पुर्नअधिनियम) सहवाचता दिनांक ८ एप्रिल, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपन्नक क्र. १४ /२०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२० रोजीचे सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७ /२०२० सहवाचता इतर संबंधित परिपत्रके, सप्टेंबर १९, २०२४ दिनांकित सर्वसाधारण परिपत्रक क्र. ९/२०२४ ला अनुसरून कंपनीने मार्च २५, २०२५ रोजी ई-मेलद्वारे, मार्च १२, २०२५ रोजीच्या पोस्टल बॅलेटची नोटीस ("**सूचना"**) ज्या सदस्यांचे नाव आहे त्यांना ई-मतदानाच्या तपशीलांसह पाठवले आहे. सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभकारी मालकांच्या यादीमध्ये दिसते. डिपॉझिटरीज/ डिपॉझिटरी सहभागींकडन शुक्रवार, मार्च २१, २०२५ ("कट-ऑफ तारीख") प्राप्त झाल्याप्रमाणे आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे आणि/किंवा डिपॉझिटरी/ डिपॉझिटरी सहभागींकडे नोंदणीकृत केले आहेत, ज्यांच्या संबंधात इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्रारे मतदानासह पोस्टल बॅलेटद्वारे सदस्यांची संमती मिळविण्यासाठी उक्त नोटीसमध्ये तपशीलवार ठराव घेण्यात आला

कंपनीच्या संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक पध्दतीने घेण्यासाठी मे. एम. सिरोया ॲण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव चे मालक श्री. मुकेश सिरोया (आयसीएसआय सभासदत्व क्र. एफ५६८२) यांची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या सदस्यांना ई-मतदान सविधा देण्यासाठी कंपनीने केफिन टेक्नोलॉजी लिमिटेड (''केफिन्टेक'') च्या सेवांचा वापर करणार आहे. सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा प्रत्यक्ष मतपत्रिकेद्वारे वापरण्याचा पर्याय आहे. पोस्टल बॅलेट सूचना कंपनीच्या वेबसाइट : https://mf.nipponindiaim.com वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएससी लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड अनुक्रमे :https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर उपलब्ध आहे आणि केफिन्टेक च्या :https://evoting.kfintech.com या वेबसाइटवर उपलब्ध आहे . ज्या सदस्यांना पोस्टल बॅलेट सूचना प्राप्त झाल्या नाहीत ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू

बुधवार, मार्च २६,२०२५ रोजी स. १०.०० वा. भाप्रवे पासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि गुरूवार, एप्रिल २४, २०२५ रोजी सायं. ५.०० वा. भाप्रवे ला संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर ई-मतदानाला परवानगी नसेल आणि ई-मतदान मॉड्यल उपरोक्त कालावधीच्या समाप्ती नंतर केफिन्टेक अक्षम केले जाईल.

एमसीए/सेबी द्वारे दिलेल्या सुविधेनुसार कंपन्यांना फक्त ईलेट्रॉनिक स्वरूपात सूचना पाठवून टपाली मतदान घेण्याची परवानगी दिलेली आहे. म्हणून कंपनीने तिच्या सभासदांना पोस्ट किंवा कुरियर द्वारे पोस्टल मतपत्रिका सूचना, पोस्टल मतपत्रिका प्रपत्र आणि प्रिपेड बिझनेस लिफाफा पाठविलेला नाही. तथापि, हे स्पष्ट केले आहे की मार्च २१, २०२५ या कट–ऑफ तारखेरोजीस कंपनीचे सदस्य असलेल्या सर्व व्यक्ती (त्या सदस्यांसह ज्यांना कंपनी किंवा डिपॉझिटरीज/ डिपॉझिटरीसह त्यांच्या ईमेल आयडीची नोंदणी न केल्यामुळे ही सूचना प्राप्त झाली नसेल. सहभागींना) सूचनेमध्ये निर्दिष्ट **ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट**

प्रत्यक्षात शेअर्स धारण करणार्या सदस्यांनी, ज्यांनी कंपनीकडे त्यांचा ई-मेल पत्ता आणि मोबाईल क्र. नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांनी फॉर्म आयएसआर-१ सह आवश्यक पुष्ठचर्थ दस्तावेजासह https://ris.kfintech.com/clientservices/isc/isrforms.aspx येथे ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्र. नोंदणी करणे/अपडेट करण्याची विनंती आहे किंवा हार्डकॉपी सेलेनियम टॉवर बी, प्लॉट ३१ -३२, गचीबोवली, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, हैदराबाद ५०० ०३२ येथे केफिन्टेकला सादर करण्यात यावे.

डिमटिरिअलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणार्या सदस्यांनी, ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत/अपडेट केलेला नाही, त्यांना विनंती केली जाते की त्यांनी डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे त्यांचा ई-मेल पत्ता नोंदवावा/अद्ययावत करा जेथे ते त्यांची डीमॅट खाती ठेवतात.

पोस्टल बॅलेटद्वारे प्रत्यक्ष मतदान करू इच्छिणाऱ्या सदस्यांनी पोस्टल बॅलेट फॉर्मची प्रिंटआउट :https://mf.nipponindiaim.com किंवा :https://evoting.kfintech.com वरून घ्यावी. तपशील भरा आणि रीतसर स्वाक्षरी केलेले मतपत्र पाठवावे. त्याच्या/तिच्या स्वखर्चाने, छाननीकर्ता श्री मुकेश सिरोया, के फिन टेक्नोलॉजी लिमिटेड युनिट: निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेड, सेलेनियम टॉबर-बी, प्लॉट नं. ३१-३२, गचीबोवली, फायनान्शिअल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैदराबाद -५०० ०३२, तेलंगणा, कामाचे शुक्रवार, १०) मार्च, २०२३ रोजी. कामाचे तास संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी ५.०० पर्यंत पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्या पाहिजेत . शुक्रवार, १० मार्च २०२३ रोजी नंतर आलेल्या छाननीकर्त्याद्वारे विचारात घेतले जाणार नाही. ई-व्होटिंग मॉडचूल देखील के फिन्तेक द्वारे वर नमूद केलेल्या वेळेनंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल.

ई-व्होटिंगबद्दल कोणतीही शंका असल्यास, सदस्य ई-मतदानासाठी केफिन्टेक वेबसाइटच्या "डाउनलोड्स" विभागात ड्रॉपडाउन मेनूद्वारे उपलब्ध ''हेल्प'' आणि ''FAQs'' विभाग/ ई-बोर्टिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकतातः https://evoting.kfintech.com किंवा केफिन्टेक टोल फ्री क्र. १-८००-३०९-४००१ वर कॉल करावा किंवा einward.ris@kfintech.com कडे ई-मेल पाठवावे किंवा श्री. मोहम्मद शन्नूर, कॉर्पोरेट रजिस्ट्री केफिन टेक्नॉलजीस लिमिटेड येथे evoting.kfintech.com येथे संपर्क साधावा.

ज्या सभासदांचे नाव डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या सभासदांच्या नोंदवहीत/ लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेला दिसते त्यांचा मतदानासाठी विचार केला जाईल आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच मार्च २१,२०२५ रोजी सदस्य असलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विचार केला जाईल आणि कट–ऑफ तारखेरोजीस जे व्यक्ती सभासद नाहीत ही सूचना केवळ माहितीच्या

सभासदांना सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व टीपा आणि विशेषकरून दूरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याच्या पध्दतीची सूचना काळजीपूर्वक वाचून घेण्याची विनंती आहे.

एप्रिल २६, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी छाननी पूर्ण झाल्यानंतर छाननीकर्ता आपला अहवाल अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सादर करेल आणि पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदानाचा निकाल एप्रिल २६, २०२५ रोजी सायं. ५ .०० वा. किंवा त्यापूर्वी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ४ था मजला, टॉवर ए. पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई ४०० ०१३ येथे सोबत ठेवून घोषित केले जाईल. छाननीकर्त्याचा अहवाल कंपनीच्या सूचना फलकावर, कंपनीच्या वेबसाइट :https://mf.nipponindiaim.com आणि एजन्सीच्या वेबसाइटवर (KFintech), https://evoting.kfintech.com आणि स्टॉक एक्सचेंजला देखील कळविला जाईल.

निप्पॉन लाइफ इंडिया ॲसेट मॅनेजमेंट लिमिटेडसाठी

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

वलदे वर्गिस